



July 31, 2025

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001,

Security Code: 502865
Security ID: FORBESCO

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement - Special window for re-lodgement of transfer requests of physical shares

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 2, 2025, we enclosed herewith the copy of Newspaper Advertisement published in The Financial Express (All Edition) and in Mumbai Lakshadeep (in Marathi) pertaining to the opening of special window for re-lodgement of the transfer requests of physical shares.

This is for your information and records.

Yours faithfully,

For Forbes & Company Limited

Pritesh Jhaveri
Company Secretary and Compliance Officer
Membership No: A51446

Encl: As above


MAFATAL INDUSTRIES LIMITED

CIN: L17110GJ1913PLC000035
Regd. Office: 301-302, Heritage Horizon, 3rd Floor, Off. C.G. Road, Navrangpura,
Ahmedabad-380 089. Tele. No. 079-2644440-06
E-mail : ahmedabad@mafatalts.com Web Site : www.mafatalts.com

**SPECIAL WINDOW FOR RE-LODGEEMENT OF TRANSFER
REQUESTS OF PHYSICAL SHARES**

In accordance with SEBI circular No. SEBI/HO/MIRSD-Pd/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, shareholders of Mafatal Industries Limited are hereby informed that a special window has been opened from July 7, 2025 to January 6, 2026, for re-lodgement of transfer deeds.

Shareholders are requested to note that, this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 1, 2019 for transfer of physical shares, and rejected/ returned / not attended due to deficiency in the documents/ process/ or otherwise.

Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, at einward.ris@kfinfintech.com; Contact Number: 18003094001, Unit: MAFATAL INDUSTRIES LIMITED, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad- 500032.

The Company's website, www.mafatalts.com has been updated with the details regarding the opening of this special window and further updates if any, shall be uploaded therein.

For Mafatal Industries Limited,
Amish Shah
Company Secretary


ARVIND MAFATAL GROUP
The ethics of excellence

Place : Ahmedabad
Dated: 30th July, 2025



APL APOLLO TUBES LIMITED

Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Margi, Delhi - 110092
Corporate Office: SG Center, Block-B, 37C, Sector 132, Noida - 201344 Uttar Pradesh.
Tel.: 91-120-6818000 **CIN:** L74899DL1986PL0233443
Email: investors@aplapollo.com **Website:** www.aplapollo.com

Notice to Shareholders for Transfer of Equity shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF)

This Notice is being published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("**the Rules**"). The said Rules prescribe the manner of dealing with the shares in respect of which dividend have remained unclaimed/unpaid for a period of seven consecutive years. As per the said Rules, such shares along with unclaimed/unpaid dividend shall be transferred to the Investor Education and Protection Fund ("**IEPF**"). The list of such shareholders is uploaded on the Company's website at <https://aplapollo.com/downloads>.

In compliance with the said Rules, individual notices have been sent to the shareholders who have not encashed their dividend since the Final Dividend for FY 2017-18, or who have otherwise obtained any order(s) from Court/Tribunal/Statutory Authorities, etc. in respect of their shares. These notices were sent at their latest available address and through e-mail whose e-mail address registered with the Company/Registrar and Transfer Agent, providing them with an opportunity to claim their unclaimed/unpaid dividend and take necessary action to avoid transfer of such shares to IEPF.

The concerned shareholders are requested to write to the Company/Registrar and Share Transfer Agent ("**RTA**") along with proof of dividend encashment or relevant document(s) /order(s) etc., as the case may be at the earliest but not later than November 3, 2025. For any clarification, shareholders are requested to refer to the individual notices sent to them or contact the RTA at Ahhpra Capital Limited, A-387, Ahhpra Complex, Dilkhush, GT Karnal Rd, Wazirpur Industrial Area, Azadpur, Delhi, 110033 or to the email ID: investors@aplapollo.com (please quote folio/DP-Client ID number in all correspondence).

Shareholders holding shares in physical mode, who have not yet updated their PAN, KYC details, are requested to do so by submitting Form ISR-1, Form ISR-2, self-attested copy of PAN (of all holders, in case of joint holding), a cancelled cheque etc., to the RTA of the Company. Detailed instructions and specimen KYC forms are available on the Company's website at <https://aplapollo.com>.

Please note that in case the Company doesn't receive any communication including a valid claim from the concerned shareholder latest by November 3, 2025, the Company shall proceed to transfer their shares to the IEPF's Demat Account, without any further act or liability on the part of the Company.

Further, to avail the inherent advantages of dematerialization, shareholders holding shares in physical form are requested to convert their holding into dematerialized mode at the earliest. For more details, please visit <https://aplapollo.com>.

Special window for Re-Lodgement of transfer request of physical shares:
 Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/CIR/2025/97 dated July 2, 2025, a special window is being provided from July 7, 2025 to January 6, 2026 to facilitate the re-lodgement of transfer requests of physical shares. This facility is available only for the transfer deeds lodged before April 1, 2019 that were rejected, returned, or left unattended due to documentation or process issues.


The request may be submitted to the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA): Ahhpra Capital Limited, Ahhpra Complex, Dilkhush Industrial Area, G.T. Karnal Road, Azadpur, New Delhi - 110033
 011-42390725 E-mail: rtat@ahhpra.com


Note: Re-lodged transfers will be processed only in demat form. A demat account is mandatory. Investors must provide Client Master List along with Transfer Documents, Share Certificates and other relevant documents. No requests will be accepted after January 6, 2026.

For APL Apollo Tubes Limited
 Sd/-
 Vipul Jain

Date: July 30, 2025
Place: Noida

Company Secretary & Compliance Officer

 <p style="font-size: 1.2em; font-weight: bold; margin: 0;">KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED</p> <p style="font-size: 0.9em; margin: 0;">Regd. Office :110-140/1, GURUKRUPA, Ashoknagar, Hyderabad-500 020</p>	<p style="font-size: 0.9em; margin: 0;">CIN: L26942GT1979PL0302485 Website: www.kakatiyacements.com</p>
NOTICE TO SHAREHOLDERS	
<p>NOTICE is hereby given that the 46th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, August, 28, 2025 at 11.00 at Sri Thyagaraya Gana Sabha, Chikkadapaali, Hyderabad-500020 in compliance with the provisions of the Companies Act, 2013 to transact the business as set out in the Notice of AGM dated 23rd May, 2025.</p> <p>In compliance with the MCA circular dated 25.09.2023 and SEBI Circular bearing No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2024/133 dated 03.10.2024 extending the relaxation for the Annual General Meeting conducted till 30th September, 2025 from dispatching the physical copies of the Financial statements for the year ended 31st March, 2025, the Notice of the AGM and Annual Report 2024-25 is being sent through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). These documents are also available in the website of the Company at http://www.kakatiyacements.com. Website(s) of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the Transfer Agent of the Company viz., XL Softech Systems Limited www.xlssoftech.com.</p> <p>Pursuant to provisions of section 108 and 109 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and such other provisions as may be applicable and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e August 21, 2025, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of AGM of the Company through e-voting platform of central Depository Services (India) Limited through their portal www.evotingindia.co.in. The detailed procedure and instructions for e-voting are contained in the Notice of 46th AGM.</p> <p>In this regard, the Members are hereby further notified that:</p> <ol style="list-style-type: none"> a) Remote e-voting through electronic means shall commence from Monday, 25th August, 2025 (9.00 A.M), and ends on Wednesday 27th August, 2025 (5.00 P.M). Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M of 27th August, 2025. b) Cut-off date for the purpose of e-voting shall be 27th August, 2025. c) Persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and who are eligible members as on the cut-off date i.e. 21st August, 2025, may contact Shri M V R L S Rao, Company Secretary and Compliance Officer on 040 27637717 or shares@kakatiyacements.com, info@kakatiyacements.com, xfiled@gmail.com and obtain the login id and password. d) Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM, but shall not be allowed to cast their votes again. e) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting. f) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dahi, Manager, (CDSL), Central Depository Services Limited, 25th Floor, A Wing, 25th Floor, Marathon Futorex, Maternal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East) Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 18002109991. g) Members who have not registered email address and mobile numbers, are requested to temporarily get themselves registered with XL Softech Systems Limited, by the link www.xlssoftech.com to receive copies of the Annual Report for FY 2025 along with the Notice of the 46th AGM containing the detailed procedure / instructions for participants regarding e-voting. 	
TRANSFER OF DIVIDEND AMOUNT AND SHARES TO IEFF :	
<p>In terms of Section 124 of the Companies Act, 2013, the company is required to transfer the dividend which remains unpaid or unclaimed for a period of 7 years to IEFF. Further the corresponding shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period 7 consecutive years shall also be transferred by the company to IEFF.</p> <p>Members who have not claimed their dividend for any year from 2017-2018 onwards are requested to lodge their claim with the company on or before 17th October, 2025.</p>	
BOOK CLOSURE:	
<p>NOTICE IS FURTHER GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, as amended from time to time, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from 22nd August, 2025 to 28th August, 2025 (both days inclusive).</p> <p>Those shareholders who hold shares in physical form are requested to communicate their Mobile No, Bank account number, Name of the Bank, Branch, IFSC Code PAN (linked to Aadhar). Nomination and address (in the prescribed formats which can be downloaded from the Company's website) to shares@kakatiyacements.com, xfiled@gmail.com or info@kakatiyacements.com to facilitate updation of records/payment of dividend.</p> <p>Members holding shares in electronic form are requested to notify immediately any change in their addresses and/or the Bank Mandate details to their respective DPs and to the Company's RTA, XL Softech Systems Limited for shares held in physical form at its Sagar Society, Sadar Circle, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad-500 034 (Tel:040-23545913/14/15; Email:xfiled@gmail.com).</p>	
<p>For and on behalf of the Board</p> <p style="text-align: center;">Sd/- M V R L S Rao</p> <p style="text-align: center;">Company Secretary</p>	
<p>Place : Hyderabad Date :30.07.2025</p>	



LMW LIMITED

(Formerly Lakshmi Machine Works Limited)

Regd Office: SRK Vidyalaya Post, Perianalakanpalayam,
Coimbatore - 641020, Email Id: secretarial@lmw.co.in, Ph: 0422-7192255
CIN-L29269TZ1962PLC000463

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is being given that the following share certificate(s) of the Company 8 share certificates consisting of 84 shares of Rs. 100/- each is/are lost/misplaced and is not traceable.

Folio No	Name	Certificate No(s).	Distinctive Nos.		No. of Shares
			From	To	
JAYA/30	M. JAYALAKSHMI	630	12390	12399	48
		21348	279332	279337	
		28748	432538	432545	
		90699-90703	712095	712118	

The above shares have been transferred to Investor Education & Protection Fund Authority as per IEPP rule. The Shareholder has made a claim with IEPP authority for claiming the above shares and unclaimed dividends on these shares. Any person who has any claim/s in respect of the said shares should lodge such claim with the Company at its registered office within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained.

Coimbatore
30.07.2025

For LMW LIMITED
R SRIVISKUMARAN
Company Secretary

<p align="center">PANABYTE TECHNOLOGIES LIMITED CIN : L51100MH1981PLC312742</p>	
<p>Regd. Office : Office No. 105, Primus Business Park, Plot No. A-195 Rd. No. 16A Ambika Nagar - 2, Wagle Industrial Estate, Thane - 400604, Maharashtra, India Tel. : +91 8657641575, E-mail : info@panachemodera.com, Website : www.panabyte.com</p>	
<p align="center">TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY</p>	
<p>NOTICE is hereby given to the members pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").</p>	
<p>In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rules, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) established by the Central Government.</p>	
<p>Shareholders are requested to note that the final dividend declared for the Financial Year 2017-18 which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF on 02nd November, 2025. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules. In compliance with the Rules, the Company has individually communicated to the shareholders and the details of the shares liable for transfer to IEPF is being made available at our Company's Website : www.panabyte.com.</p>	
<p>Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the dividend declared for the Financial Year 2017-18 on or before 02nd November 2025, failing which the Company, with a view of adhering with the requirements of the Rules, shall transfer the respective unclaimed dividend (s) amount and corresponding shares to IEPF without any further notice.</p>	
<p>Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend amount and Shares so transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF by following the procedure prescribed in the Rules. For further clarifications or assistance, you may write to :</p>	
<p>Panabyte Technologies Limited</p>	<p>Niche Technologies Private Limited</p>
<p>Office No.105, Primus Business Park, Plot No. A-195 Rd. No.16A, Ambika Nagar - 2, Wagle Industrial Estate Thane - 400604</p>	<p>3A, Auckland Place, 7th Floor Room No. 7A & 7B, Kolkata - 700017 Fax : (033) 2280 6619</p>
<p>Tel. No. : +91 8657641575 Email : info@panachemodera.com Website: www.panabyte.com</p>	<p>Phone: (033) 2280 6616 / 6617 / 6618 Email : nichetechptl@nichetechptl.com Website: www.nichetechptl.com</p>
<p align="center">For Panabyte Technologies Limited Sd/- Harshada Mohite Company Secretary & Compliance Officer</p>	
<p>Date : 31.07.2025 Place : Thane</p>	



MOIL LIMITED

(A GOVERNMENT OF INDIA ENTERPRISE)
CIN: L99999MH1962GOIO12398

Registered & Corporate Office:
MOIL, Shaban, T- A, Katol Road, Nagpur - 440013, Maharashtra.
Tel: 0712 - 2806208 / 154 • Fax: 0712 - 2591861
Email: compliance@moil.nic.in • Website: www.moil.nic.in

Extracts of non-audited financial results for the quarter ended 30th June, 2025

(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30.06.2025 Unaudited	30.06.2024 Audited	31.03.2025 Audited
1	Total income from operations	34805.68	49264.17	15494.09
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	6382.44	20434.21	48678.21
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	6382.44	20434.21	48678.21
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	5150.58	15235.09	38163.71
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	3925.00	15234.73	31851.56
6	Equity share capital (Face value of ₹ 10 each)	20348.52	20348.52	20348.52
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet	247366.33	240193.47	243441.32
8	Earnings per share from continuing operations (Face value of ₹ 10 each)			
	Basic	2.53	7.49	18.76
	Diluted	2.53	7.49	18.76

Notes:

- The above results, reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on 30th July, 2025 and have been reviewed by Statutory Auditors of the Company. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above is an extract of the detailed form of financial results for the quarter ended 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Financial results in detailed format are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com) and on the Company's website (www.moil.nic.in).
- MOIL has no subsidiary/associate/joint venture company as on 30th June, 2025.
- Previous period's figures have been regrouped/reclassified, wherever necessary to make them comparable. The figures for the quarter ended 31st March, 2025 is the balancing figures between the audited figures of full year and reviewed figures upto 31st December, 2024.

Scan QR Code for detailed Results



For MOIL Limited
₹/-

Ajit Kumar Saxena
Chairman-cum-Managing Director
DIN : 08586419

Place: New Delhi
Date : 30th July, 2025

◆ हर एक काम, देश के नाम ◆

MOIL - Adding Strength to Steel

◆ हर एक काम, देश के नाम ◆

TECH
mahindra
TECH MAHINDRA LIMITED

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.
Tel: + 91 20 4225 0000 • Website: www.techmahindra.com
• Email: investor.relations@techmahindra.com
• CIN : L64200MH1986PLC01370

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares of Tech Mahindra Limited ("the Company")

Pursuant to Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, all shareholders are hereby informed that a Special Window has been opened for a period of six months, from 7th July, 2025 to 6th January, 2026 to facilitate re-lodgment of transfer requests of physical shares of the Company.

Please note that this facility is available only for re-lodgement of those Transfer deeds which were lodged prior to 1st April, 2019 and were rejected or returned or not attended due to deficiency in the documents/process or otherwise. During this special window period, the shares that are re-lodged for transfer shall be issued in demat mode only and due process for transfer-cum-demat shall be followed.

Shareholders who missed the earlier deadline of 31st March, 2021 are encouraged to use this opportunity by furnishing the necessary documents to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) at pune@in.mpmis.mufg.com or at Block No. 202, 2nd Floor, Akshay Complex, Near Ganesh Temple, Off Dhole Patil Road, Pune – 411001 or write to the Company at investor.relations@techmahindra.com for any further assistance.

Please note that any transfer requests submitted after 6th January, 2026 will not be accepted by the Company/RTA, unless any extension is granted by SEBI.

For TECH MAHINDRA LIMITED
Sd/-
Ruchie Khanna
Company Secretary

Place : Pune
Date : July 31, 2025

KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED

1-10-1401, 'GURUKRUPA', Ashok Nagar, Hyderabad-500020.

CIN: L26942GT (G) 1979PL 000245

Website : www.kakatiyacements.com

Dear Members,

NOTICE TO SHAREHOLDERS

Sub : Transfer of dividend and shares to IEFF Authority

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Tax and Misc.) Regulations, 2005, the dividend declared for the year ended 31st March, 2018 which remained unclaimed for a period of seven years is due for transfer to IEFF and the corresponding shares if any on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in Rules.

The company has sent individual notices to the concerned shareholders and the details of such shares to be transferred to IEFF are also made available on the website of the company at www.kakatiyacements.com to verify the details of the claimed dividend and the shares liable to be transferred. The Shareholders are requested to claim the dividend declared for the financial year ended 31st March, 2018 and for subsequent years immediately before the same is transferred to IEFF.

In case the company does not receive any communication from the concerned shareholders for 10/10/2025 the company shall transfer the shares to IEFF as per the due date in terms of procedures set out in the Rules without any further notice.

Those shareholders who hold shares in physical form are requested to communicate their Mobile No., Bank account number, name of the Bank, Branch, IFSC Code, PAN, Aadhar, e-mail ID and address by submitting duly executed forms ISR-1, ISR-2, ISR-3, ISR-4 and SH-13/14 along with its enclosures (which can be downloaded from RTA's website www.xisofsecteamto.xisof@gmail.com) to facilitate payment of dividend. Members holding Accounts in Bank in which merger has taken place are requested to check and mention the correct IFSC code of the bank consequent to merger.

Please note that no claim shall lie against the company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEFF. The shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEFF including all benefits accruing on such shares, if any, from IEFF after compliance of the procedure mentioned above.

For any clarification in this regard, the concerned members may write to the company or to the Registrar and Share Transfer Agent (RTA) at the address stated herein below:-

Registrar and Share Transfer Agent (RTA)

XL Softech Systems Limited

(Unit: Kakatiya Cement Sugar and Industries Limited)

3, Sagar Society, Road No.2, Banjara Hills, Hyderabad - 500 034.

Phone : 080-4591341/5

Email : xiself@gmail.com

For Kakatiya Cement Sugar & Industries Limited

Sd/- M V R L S Rao

Company Secretary

Place: Hyderabad

Date : 30.07.2025

<p style="text-align: center;">SCHEDULE I FORM A</p> <p style="text-align: center;">PUBLIC ANNOUNCEMENT</p> <p style="text-align: center;">(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF HCK CAPITAL SERVICES PRIVATE LIMITED</p>	
1. Name of the Corporate Person	HCK Capital Services Private Limited
2. Date of Incorporation of Corporate Person	06.01.2010
3. Authority Under Which Corporate Person is Incorporated / Registered	Registrar of Companies, Chennai
4. Corporate Identity Number of Corporate Person	U65921TN2010PTC074172
5. Address of the registered office and Principal Office (if any) of Corporate Person	Kothari Buildings, No. 117, Mahatma Gandhi Road, Nungambakkam, Chennai - 600034.
6. Liquidation Commencement date of Corporate Person	30.07.2025
7. Name Address Email address Telephone number and Registration number of the Liquidator	T V Suresh Kumar Temple Tower, 7th Floor, H-5, No.672, Anna Salai, Nandanam, Chennai - 600 035. suresh@tsklegal.com 9566011211 IBBI/IPA-002/IP-N00695/2018- 2019/12314
8. Last date for submission of claims	29.08.2025

Notice is hereby given that **HCK Capital Services Private Limited** has commenced Voluntary Liquidation on **30.07.2025**.


The stakeholders of **HCK Capital Services Private Limited** are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 29.08.2025 to the Liquidator at the address mentioned against item 7.

The Financial Creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

Date: 31.07.2025
Place: Chennai

Name : T V Suresh Kumar
Voluntary Liquidator

 **FISCHER MEDICAL VENTURES LIMITED**
(formerly known as Fischer Chemical Limited)
CIN: L86900AP1993PLC118162

Registered Office: Mo.480/2, Andhra Pradesh Meditech Zone Limited, Nadapura Village,
Pedagatyanda Mandal, Nadupuru, Visakhapatnam, Andhra Pradesh, 530044
Corporate Office: Level 8, Prestige Palladium Bayan, No. 129-140 Greams Road,
Chennai, Tamil Nadu, 600006
E-mail: cs@fischermv.com | Website: www.fischermv.com

**NOTICE PURSUANT TO SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013 AND
THE COMPANIES (MANAGEMENT AND ADMINISTRATION) RULES, 2014**
Dispatch of Notice of Postal Ballot

Members are hereby informed that the Company, on 30th July 2025, has sent Notice to the members pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act"), in relation to the resolutions as contained in the Notice dated 28th July 2025, in electronic mode to the members, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s).

The Company has offered e-Voting facility for voting in accordance with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for this purpose.

M/s. Nuren Lodaya and Associates, Practising Company Secretary, Mumbai has been appointed as Scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in a fair and transparent manner.

Members are informed that:

- (a) Notice has been sent to the members whose names appear in the Register of Members /Record of Depositories as on 25th July, 2025 and voting rights of the members are reckoned as on that day;
- (b) The Company has completed dispatch of the Notice of Postal Ballot on Wednesday, 30th July 2025 through E-mail only, considering the recent circulars of Ministry of Corporate Affairs (MCA);
- (c) Members who have not received Notice of Postal Ballot may download it from the website of the Company at www.fischermv.com or www.evoting.nsdl.com;
- (d) The voting period commences at 9.00 a.m. on 31st July, 2025 and ends at 5.00 p.m. on 30th August, 2025;
- (e) Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the remote e-Voting process not later than 5.00 p.m. (IST) on or before 30th August, 2025 and voting by electronic means shall not be allowed beyond the said date.
- (f) The results of the Postal Ballot will be declared on or before 2nd September, 2025 at the Corporate Office of the Company.

Any grievance in respect of facility for voting by electronic means may be addressed to the Company Secretary of the Company at Level 8, Prestige Palladium Bayan, No. 129-140 Greams Road, Chennai, Tamil Nadu, 600006. E-mail: cs@fischermv.com or Ms Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at e-mail ID: evoting@nsdl.co.in or on Mob: 9080966548

Place: Chennai
Date: 31.07.2025

**By order of the Board
Company Secretary and Compliance Officer**

 KOGTA FINANCIAL (INDIA) LIMITED Regd. Office: 'Kogta House' Azad Mohalla, Near Railway Station, Bikanar, Rajasthan-305674 • Website: www.kogta.in • Email: compliance@kogta.in Phone: 0141-8767000 • CIN: U67120RJ1999PLC011406							
Statement of Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2025							
(Regulation 52 (b), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015) (LODR Regulations) (Amount in Lac, except EPS)							
Sl. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2025 Unaudited	Quarter Ended 30.06.2024 Unaudited	Year Ended 31.03.2025 Audited			
1	Total Income from Operations	26730.69	20762.37	100156.36			
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Item)	4852.20	3194.54	22316.46			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4852.20	3194.54	22316.46			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3640.54	2370.24	16619.22			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after-tax))	3647.69	2362.91	16614.76			
6	Paid up Equity Share Capital	5936.20	5345.29	5391.75			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	10680.57	17779.54	182562.82			
8	Securities Premium Account	137487.28	137048.26	137449.31			
9	Net worth	208632.23	190244.26	205162.90			
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	507981.21	380533.09	476923.78			
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil			
12	Debt Equity Ratio	2.42	1.99	2.32			
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations) -						
1	Basic:	6.75	4.44	30.99			
2	Diluted:	2.00	1.46	9.39			
14	Capital Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable			
15	Debtment Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable			
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable			
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable			
Note: (1) The above is an extract of the detailed format of quarterly and annual results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly/annual financial results are available on the websites of the Stock Exchanges and the listed entity. (https://www.bseindia.com and https://www.kogta.in/investor-information/financial-performance). (2) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges (BSE Ltd.) and can be accessed on the URL (https://www.bseindia.com). (3) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.							
For and on behalf of Board of Directors of KOGTA FINANCIAL (INDIA) LIMITED Sd/- Arun Kogta (Managing Director & CEO) Date : 30.07.2025 Place : Jaipur DIN: 05109722							



LMW LIMITED

(Formerly Lakshmi Machine Works Limited)

Regd Office: SRK Vidyalaya Post, Perianaickenpalayam,
Coinbatore - 641020, E-Mail Id: secretarial@lmw.co.in, Ph: 0422-7192255
CIN-L29629T21962PLC00463

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is being given that the following 1 share certificate(s) of the Company consisting in total 5 shares of Rs. 100/- each is lost/misplaced and is not traceable.

Folio No	Name	Certificate No(s).	Distinctive Nos. From	To	No. of Shares
HIRE/2	HIREN ANOPCHAND SANGHVI DR. JITENDRA G SANGHVI	87227	668887	668891	5

The Company will consider issue of a duplicate share certificate consisting of 5 shares of face value of Rs. 100/- each, Objecton, if any may be submitted in writing at the Registered Office of the Company within 15 days of publication of this Notice.

Coinbatore

30.07.2025

For LMW LIMITED
C R SHIVKUMARAN
 Company Secretary


FORBES & COMPANY LIMITED

CIN: L17110MH1919PLC000628

Registered Office: Forbes' Building, Charanjai Ram Marg, Fort, Mumbai - 400 001.
Tel No : +91 22 61358900

Email: investor.relations@forbes.co.in **Website:** www.forbes.co.in

SPECIAL WINDOW FOR RED-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/PICR/2025/97 dated July 02, 2025, shareholders of Forbes & Company Limited are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025, to January 06, 2026, for red-lodgement of transfer deeds.

This window is applicable only for red-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019, for transfer of physical shares, and rejected/ returned/not attended to due to deficiency in the documents/process or otherwise.

The shares red-logged for transfer will be processed only in dematerialized form during this window.

Eligible shareholders may submit their transfer request along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), MUG Intime India Private Limited, C 101, Embassy 247, L.B.S Marg, Vikhroli (West) Mumbai - 400083 or email to csg-unit@in.mpmis.mug.com

For Forbes & Company Limited
Sd/-
Pritesh Jhaveri
Company Secretary and Compliance Officer

Date: Mumbai
Date : 30.07.2025

XPRO INDIA LIMITED
CIN : L25209WB1997PLC085972
Registered Office: Barjora Mejia Road, P.O. - Ghutgoria
 Tehsil - Barjora, Dist. - Bankura, West Bengal - 700 202
Tel. : +91-9775301701, E-mail : cose@xproindia.com, Website : www.xproindia.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Special window for Re-lodgment of Transfer of Physical Shares

Notice is hereby given that Securities and Exchange Board of India ("SEBI") had discontinued transfer of shares held physically from April 1, 2019. However, transfer deeds which were lodged prior to that date and rejected due to deficiency in documents, could be re-lodged before March 31, 2021.

Pursuant to SEBI circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-Pd/P/CIR/2025/97dated July 2, 2025 a special window has been opened for a period of six months from July 7, 2025 to January 6, 2026 for re-lodgment of transfer deeds which were originally lodged prior to April 1, 2019.

All shares re-lodged during this period will be processed through the transfer-cum-demat route, i.e. they will only be issued in dematerialized (demat) form after transfer. Eligible shareholders are requested to contact Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) MUFG Intense India Private Limited at C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No. : 810 811 6767, email : rtt.helpdesk@qilin.mpmis.mufg.com.

The lodge must have a demat account and provide its Client Master List (CML) along with the transfer documents and share certificate, while lodging the documents for transfer with RTA. Transfer request submitted after January 6, 2026, will not be accepted by the Company / RTA.

For Xpro India Limited
 Sd/-
 Kamal Kishor Sewoda
 Company Secretary
 Membership No.: A37954

Date: July 30, 2025
 Place: Kolkata



SMS PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L24239AP1987PLC080066

Regd. Office: Plot No. 72, H. No. 8-2-334/3&4, Road No. 5
Opp. SEBI Executive Enclave, Banjara Hills, Hyderabad,
Telangana- 500034, India. Phone: No. 040-35359999/64,
Fax: 040-25259869, website: www.smspharma.com, email: cs@smspharma.com

**SPECIAL WINDOW FOR RE-LOGEMENT OF TRANSFER REQUESTS OF
PHYSICAL SHARES**

In accordance with the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CI/R/2025/97 dated July 02, 2025, Shareholders of SMS pharmaceuticals Limited ("SMS Pharma") hereby informed that a Special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2025, for re-logging of transfer deeds.

Shareholders are to note that this window is only for re-logging of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 for transfer of physical shares, and rejected/ returned/ not attended to due to deficiency in the documents/ process/ or otherwise.

Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share Transfer Agent (RTA), Aarthi Consultants Private Limited, 1-2-285, Dornaldurga, Hyderabad – 500029 Ph: 040-27638111, Email: info@arthiconsultants.com.

During this period, the securities that are re-logged for transfer shall be issued only in demat mode. While re-logging the transfer requests with the RTA, the investor must have a demat account and provide their Client Master List along with the transfer documents, Share Certificates and other relevant documents.

By order of the Board
For SMS Pharmaceuticals Limited
 Sd/-
Thirumalesh Tumma
 Company Secretary & Compliance Officer

Place: Hyderabad
Date: 30.07.2025

<div style="text-align: center;"> FORM A PUBLIC ACCOUNTANCY <i>(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)</i> </div>	
<div style="text-align: center;"> FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF BLU-SMART MOBILITY LIMITED </div>	
<div style="text-align: center;"> RELEVANT PARTICULARS </div>	
1. Name of corporate debtor	Blu-Smart Mobility Limited
2. Date of Incorporation of corporate debtor	24-10-2018
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Ahmedabad
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74999GJ2018PLC104895
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Regd. Office: 15th Floor, A Block, Westgate Business Bay, S G Road, Jivraj Park, Ahmedabad, Gujarat, India, 380051.
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	28-07-2025
7. Estimated date of closure of insolvency resolution process	24-01-2026 (180 days from the order dated 28-07-2025)
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	NPV Insolvency Professionals Private Limited (Formerly known as Mantrah Insolvency Professionals Private Limited) – Through its Director – Mr. Ritesh Prakash Adatya BBB Reg. No.: BBB/PE-0040/PPA-2/2022-23/50021
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: H-35, 1st Floor Jungpura Extension, Jungpura, South Delhi, New Delhi – 110014. Email id – ip@npv.in
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Correspondence Address: 10th Floor, 1003, Zion Z1, Near Avalon Hotel, Sindhu Bhawan Road, Therasi, Ahmedabad – 380054 Process Email id: clp.blusmart@npvinsolvency.in For filing claims, please go to the claims section of below mentioned website: https://www.npvpeglobal/
11. Last date for submission of claims	11-08-2025 (14 days from the receipt of the order dated 28-07-2025)
12. Classes of creditors, if any, under clause (b) of subsection (1A) of section 21, ascertained by the interim resolution professional	At this stage, no information is available.
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable, as at this stage, no information is available for the classes of creditors.
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives available at:	(a) www.blugov.in (b) https://www.npvpeglobal/ (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Ahmedabad Division Bench Court-I has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of the Blu-Smart Mobility Limited on 28-07-2025.

The creditors of Blu-Smart Mobility Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 11-08-2025 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its type of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class [specify class] in Form CA.

Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties.

Date: July 31, 2025
Place: Ahmedabad

Sd/-
IPB – NPV Insolvency Professionals Private Limited
(Formerly Known as Mantrah Insolvency Professionals Private Limited)
Through its Director – Mr. Ritesh Prakash Adatya Appointed as
Interim Resolution Professional in the Matter of Blu-Smart Mobility Limited
 IBBI Reg. No: BBB/PE-0040/PPA-2/2022-23/50021
Validity of AFA: December 31, 2025
Email for Correspondence – corp.blusmart@npvinsolvency.in

